

पुटक (von पुट) *gapa* पुष्करादि zu P. 5, 2, 185. 1) = पुट 1.: मकी°
MĀK. P. 8, 206. अक्वण° Verz. d. Oxf. H. 120, b, 9. पाणि° Spr. 1194. च-
ञ्चु° 1972. चाक्वणपुटका जिघ्रतीस्तास्ततो मृगी: *Nasenflügel, Nüster*
MĀK. P. 65, 22. — 2) पत्रपुटिका ein in eine Tüte zusammengerolltes
Blatt Spr. 2164. पुटक allein dass. RĪĀL-TAR. 1, 218. 2, 166. Schol. zu
KAP. 1, 28. अक्वणपुट्या पृथिवी चासी द्वैपयस्य कामधुक् । सर्वा: कामदुघा
गाव: पुटके पुटके मधु ॥ MBH. 7, 2397. 12, 1088. HARIV. 324. MĀK. P.
49, 31. पुटिका f. dass.: कर्पूर° mit Kampher PĀNĪKĀT. 265, 5. 9 (wo eben-
falls पुटिका zu lesen ist, wie schon BENFEY bemerkt hat). — 3) m. eine
best. Verbindung der Hände Verz. d. Oxf. H. 86, a, 34. — 4) पुटिका f.
Kardamomen HĪA. 97. — 5) n. a) Muskatnuss H. c. 130. — b) Wasser-
rose ÇĀNDAR. im ÇKDa.; vgl. पुटिकिनी. — Vgl. त्रिपुटक.

पुटकन्द (पुट + क°) m. ein best. Knollengewächs, = कोलकन्द RĪĀN.
im ÇKDa. — Vgl. पुटालु.

पुटिकिनी (f. von पुटिकिन् und dieses von पुटक) f. *gapa* पुष्करादि
zu P. 5, 2, 185. *Lotuspflanze, eine Gruppe von Lotuspflanzen* TRĪK. 1, 2, 36.
H. 1160. HĪA. 165. Im Prākrit: पुड्डिपिपत्त ÇĀK. ÇH. 86, 2.

पुटयीव (पुट + यीवा) m. *Butterfass (Gargari); ein kupferner Topf (Tā-
makuṃb)* H. an. 4, 306. MED. v. 62.

पुटपाक (पुट + पाक) m. eine best. Art der Zubereitung von Arsenstein,
bei welcher die Stoffe in Blätter eingebunden, mit Lehm überzogen und
im Feuer gegliht werden (roasting Wise). °युक्ति SuçA. 1, 162, 1. 2, 325,
5. — 330, 5. 347, 17. 349, 7. fgg. 365, 18. Verz. d. B. H. 285, 3. Dafür
wegen des Metrums पुटाह्वय m. SuçA. 2, 341, 18.

पुटभिद् (पुट + भिद्) adj. zum Durchbruch bringend, öffnend; von
einem Stein (पाषाण) gesagt, unter dem man eine Quelle antrifft, VARĀH.
BĀH. S. 53, 42. Vgl. किसलयपुटं भिद् u. पुट 1. und पुटभेदक.

पुटभेद (पुट + भेद) m. 1) = वक्र, नदीवक्र wohl der Ort, an dem ein
Fluss hervorbricht (Biegung eines Flusses WILS. AUFRECHT) AK. 1, 2, 2,
7. H. 1088. MED. d. 51. HALĀJ. 3, 49. = तटिनीमुख *Flussmündung* (1)
H. an. 4, 142. — 2) = पुटभेदन *Stadt*. — 3) ein musikalisches Schlag-
instrument (घातिम्य) H. an. MED.

पुटभेदक adj. = पुटभिद् VARĀH. BĀH. S. 53, 7.

पुटभेदन (पुट + भे°) n. *Stadt* AK. 2, 2, 1. H. 971 (vgl. VĪKĀSP. beim
Schol.). HALĀJ. 2, 130. कास्तिनपुरे रम्ये कुड्डपां पुटभेदने MBH. 1, 3975.
2, 1196.

पुटापुटिका (von पुट + अपुट) f. *gapa* शाकपार्थिवादि zu P. 2, 1, 69, VĀRT.

पुटाह्वय s. u. पुटपाक.

पुटाह्व (पुट + उ°) n. *Sonnenschirm* TRĪK. 2, 8, 32. HĪA. 40.

पुटादक (पुट + उ°) m. *Kokosnuss* HĪA. 100.

पुट्, पुट्यति *klein werden (अल्पीभावे)* DĀITUP. 32, 24.

पुड्, पुड्यति *von sich geben, entlassen (उत्सर्गे)* DĀITUP. 28, 90. वैडति
सरसि 9, 38, v. l. für मुड्; auch पुण्ड्, पुण्ड्यति ebend.

पुण्य, पुण्यति *Gutes thun (कर्मणि भूमे; vgl. पुण्य)* DĀITUP. 28, 43. पोण्य-
पति *aufhäufen*, v. l. für पूल्, पूल्यति 32, 93.

पुण्यिक KĪÇ. zu P. 4, 1, 79. — Vgl. पोण्यिका.

पुण्य्, पुण्ययति *sprechen oder leuchten* DĀITUP. 33, 118. Eine unsichere
Wurzel.

पुण्ड् a. पुड्.

पुण्ड m. = पुण्ड *Mal, Zeichen* ÇĀTĀDĀ. im ÇKDa.

पुण्डरिन् m. eine best. Staude (s. दृष्टिकृत्), = vulg. पुण्डरिया ÇĀNDAR.
im ÇKDa.

पुण्डरिस्त्रा (पु° = पुण्डरीक + स्त्र) f. *Lotusgewinde, — krans* TS. 1,
8, 48, 1. TBa. 1, 8, 2, 1.

पुण्डरीक (पुण्डरीक UŚĪVAL. zu UŚĪDIS. 4, 20.) 1) n. a) *Lotusblüthe*,
insbes. eine weiße, AK. 1, 2, 2, 40. TRĪK. 3, 3, 32. H. 1162. an. 4, 20.
MED. k. 199. HALĀJ. 3, 58. ÇĀCVATA bei UŚĪVAL. VJUTP. 142. RV. 10,
142, 8. TBa. 1, 8, 2, 1. ÇĀT. Br. 5, 4, 5, 6. fgg. 14, 5, 2, 10. 9, 2, 14. नलत्रा-
णामवकाशेन पुण्डरीके ज्ञायते PĀNĪKĀV. Br. 18, 9, 6. तस्य यथा कप्यासं पुण्ड-
रीकमेवमन्तिषी KĪHĀND. UP. 1, 6, 7. MBH. 1, 6592. 7282. 5, 2564. 13, 4896.
5244. Hip. 1, 32. HARIV. 8996. 12669. SuçA. 1, 141, 21. °पलाणान R. 2,
87, 3 (95, 3 GORR.). पुण्डरीकातपत्र adj. RAÇH. 4, 17. MĀLAY. 65. BRAHMA-
P. in LA. 53, 3. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 25, ÇI. 6. श्रेयःश्रि-
यः पुण्डरीकम् ÇĀTR. 1, 6. RAÇH. 18, 7 (am Ende eines adj. comp. f. स्त्री).
als Bild des menschlichen Herzens AV. 10, 8, 48. KĪHĀND. UP. 2, 1, 1.
SuçA. 1, 248, 4. पुण्डरीकिण सदृशं हृदयं स्यादधोमुखम् 329, 9. in comp.
mit dem verglichenen Gegenstande als Ausdruck der Schönheit *gapa*

व्याघ्रादि zu P. 2, 1, 56. — b) ein weißer Sonnenschirm TRĪK. H. an.
MED. ÇĀCVATA a. a. O. (es ist सितच्छत्रे st. सितपत्रे zu lesen). — c) ein
best. Heilmittel H. an. MED. ÇĀCVATA. — d) (könnte auch m. sein) *Stirn-*

zeichen (तिलक Randglosse): शिवश्रियः ÇĀTR. 1, 6; vgl. पुण्ड्, पुण्ड्. —
e) N. pr. eines heiligen Badeplatzes MBH. 3, 6058. — 2) m. a) ein best.
Opfer: अश्वमेधा राजसूयः पुण्डरीको ऽथ गोसवः । एतैरपि मन्वायज्ञैरिष्टं ते
MBH. 3, 1133. 5091. 6053. 5, 4008. 4090. 7, 2298. 9, 2888. 13, 1732. —

b) eine Art Reis SuçA. 1, 195, 6. eine wohlriechende *Mango-Art* H. an.
MED. Artemisia indica (दमनक) RĪĀN. im ÇKDa. eine Art Zuckerrohr
(कोषकार; vgl. पुण्ड्) TRĪK. H. an. MED. WILSON giebt diese Bed. nach BRAH.
zu AK. und übersetzt कोषकार durch *Seidenraupe*, fügt aber ein Frage-

zeichen hinzu. — c) *Tiger* AK. 3, 4, 1, 11. TRĪK. H. 1285. H. an. MED.
HALĀJ. 2, 71. ÇĀCVATA. — d) eine Art Schlange, = राजिल्लाहि H. an.
N. pr. eines Schlangendämons MBH. 5, 3629. VP. 149, N. 16. — e) eine
Art Aussatz SuçA. 1, 268, 1. सद्येतं रक्षुपर्यसं पुण्डरीकदलोपमम् । सेतसेधं
च सर्रां च पुण्डरीकं प्रचलते ॥ MĪDHĀVAK. im ÇKDa. — f) *Fieber beim*

Elephanten H. an. — g) *Krug*. — h) die weiße Farbe ANEKĪRTĀKOSHA
im ÇKDa. — i) N. pr. des Weltelephanten im Südosten AK. 1, 1, 2, 5.
TRĪK. H. 170. H. an. MED. HĪA. 148. HALĀJ. 1, 104. ÇĀCVATA. RAÇH. 18,
7. — k) N. pr. eines alten Königs MBH. 2, 325. eines Sohnes des Nabha
(Nabhās) HARIV. 824. RAÇH. 18, 7. VP. 386. BRĀĪ. P. 9, 12, 1. N. pr.
eines Gapadhara bei den Ġaina H. an. ÇĀTR. 1, 6. fgg. 499. 14, 186.

N. pr. eines Einsiedlers, eines Sohnes des Çvetaketu von der Lakshmi,
KĪD. in Z. d. d. m. G. 7, 584. ŚiA. D. 79, 18. — l) N. pr. eines Ber-
ges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.

— 4) N. pr. eines Berges ÇĀTR. 1, 332. 5, 254. 298. °शिरारत्न 1, 6. — 3) f. स्त्री N. pr. einer
Apsaras VĀJPI zu H. 113. MBH. 1, 4819. 4, 259. HARIV. 12471. 14164
(wo °का सु° zu lesen ist). R. 2, 91, 45 (100, 46 GORR.). N. pr. einer Toch-
ter Vasishtha's und Gemahlin Prāpa's (Pāpāqu's) VP. 82, N. 1. 84,
N. 8. — Vgl. पुरुष°, पोण्डरीक.